

Date: 10.09.2024

To
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai-400001

Company Code: 538521

Ref: Regulation 30 and 47 of SEBI (LODR) Regulation 2015

Sub: <u>Submission of the copy of Notice of the 35th Annual General Meeting Published in</u> Newspaper

Dear Sir,

Pursuant to regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, we hereby enclose Publication of Newspaper "Financial Express" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi) with regard to Notice of Convening the 35thAnnual General Meeting.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You

Yours Faithfully

For YAAN ENTERPRISES LIMITED

RANJITH Digitally signed by RANJITH SOMAN

SOMAN Date: 2024.09.10
15:47:22 +05'30'

Ranjith Soman (Managing Director)

YAAN ENTERPRISES LTD

(Formerly known as Crown Tours Ltd)

Email: support@yaanenterprises.com

FINANCIAL EXPRESS

Yaan Enterprises Limited (Formerly Known as Crown Tours Limited) Registered Office: Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin Sector-13; New Panvel. Raigarh, Navi Mumbai-410206(Maharashtra) CIN: L63040MH1989PLC364261 Tel.:022-27469921 Website: https://www.yaanenterprises.com/,

E-mail: finance@yaanenterprises.org

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the Members of Yaan Enterprises Limited will be held on Saturday, the 28th September, 2024 at 4:00 P.M. at Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin Sector-13, New Panvel, Raigarh, Navi Mumbai-410206 (Maharashtra)to transact the business as set out in the Notice Convening AGM.

The company has completed the electronic dispatch of the notice of AGM on Friday,6th September 2024to the members of the company whose email is registered with the RTA, the same will be available on the website of the Company at https://www.yaanenterprises.com/and will also be available on the website of stock exchange i.e., BSE Limited athttps://www.bseindia.com/Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the companies (Management and Administrations) Rules, 2014 as amended from time to time and the provisions of Regulation 44 of the Listing Regulations, the members are provided with the facility to cast their vote electronically, through remote E-voting services provide by CDSL on all special business set forth in the notice calling AGM. The Board of Directors has appointed B K Sharma & Associates, Practicing Company Secretaries as scrutinizer for conducting the remote E-voting services and voting at the AGM in fair and transparent manner. The voting rights of Members shall be in proportions to the equity shares held by them in the paid up equity share capital of the company as on Saturday, 21"September, 2024.

 a) The remote e-voting portal flacilities shall remain open from Wednesday, 25"September, 2024 at 9:00 A.M. and ends on Friday, 27*September, 2024 at 05:00 pm. The remote e-voting shall not be allowed beyond the prescribed date and time mentioned above.

THE MEMBERS ARE HEREBY REQUESTED TO NOTE THAT:

- A person, whose name is recorded in the Register of Members /Beneficial owners maintained by the depositories /RTA as on cut-off date i.e., Saturday, 21*September, 2024, shall be entitled to avail the facility of Remote e-voting and vote at the AGM. A person who ceases to be a member as on Cut-off date should treat this Notice for information purpose only.
- entitled to cast their vote again. The member, who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting, may vote at the AGM. d) Any person who become the member of the company after dispatch of the notice of the meeting

c) The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be

and holding shares as on the cut-off date i.e., Saturday, 21st September, 2024 may obtain the User Id and Password by sending the request to helpdesk, evoting @cdslindia.com, the detailed procedure for obtaining User Id and Password is also provided in the notice of AGM. MANNER OF REGISTERING / UPDATING EMAIL ADDRESSES IS AS BELOW:

. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder,

- scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id. 2. For Individual Demat shareholders - Please update your email id & mobile no, with your respective
- Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting. If you have any queries or issues regarding attending AGM &remote e-Voting from the CDSL e-Voting

System, you can write an email at helpdesk.evoting@cdslindia.com For Yaan Enterprises Limited

> Ranjith Soman Managing Director

DIN: 01714430

Place : Pune

Place: Raigarh, Mumbai

Email: cs@suprapacific.com, Website: www.Suprapacific.com &

P.O., Ernakulam, PIN 682030, Contact: 0484 3100900.

Email: info@suprapacific.com Website: www.Suprapacific.com

■ SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office at Dreamax Height, Shop No:1, First Floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near Pump House, Andheri East, Mumbai, Maharashtra-400093.



Date: 06.09.2024

Corporate Office at 3rd floor, Door No. 14/816 and 14/817, AJIYAL COMPLEX, Thrikkakara Municipality, Mayelipuram Colony, Vayu Sena Road, Kakkanad

GOLD AUCTION NOTICE The Pledgers of the gold ornaments and the public are hereby notified that public auction of below mentioned accounts with the company at different branches, which are not closed or renewed on due dates proposed to be conducted on various days from 24-09-2024 to 23-10-2024 at respective

branches as per notices published at respective branches. The details of Auction accounts are

MUMBAI

Badlapur- 10446440000324(200105300000208),10446440000332(200105300000213). 10446730000011(200100100000232),10446730000012(200100100000233),10446730000021 (200105900000236);10446730000025(200105900000240);10446990000054(200105400000259) 10447020000001(200100200000300),10447020000072(200100200000322),10447030000003

(200100100000531),10447030000005(200100100000532),Dombivali-10346440000286

(160105300000099), 10346440000293 (160105300000102), 10346440000296 (160105300000103), 10346730000119 (160100100000128), 10346990000003 160105400000135), 10347030000002 (160100100000290), 10347030000005 160100100000291), 10347040000004 (160100600000300), JB Nagar -10306440000206(130105300000090), Kalyan - 10366440000534

(180105300000154), 10366440000582 (180105300000161),10366730000025 180100100000178),10366730000036 (180105900000187), 10366730000039 (180105900000188), 10366730000040 (180105900000189), 10366730000044 (180105900000192),10366730000046(180105900000193),10366730000048 180105900000194), 10366990000016 (180105400000198), 10366990000017 (180105400000199), 10367020000002 (180100200000241) 10367020000003 180100200000242), 10367020000004 (180100200000243), 10367030000001

180100100000419), 10367030000009 (180100100000422), 10367040000023(180100600000457), Mira Road-10386990000019(170105400000206), 10386990000023(170105400000210),10387020000004(170100200000276),10387020000005 (170100200000277), 10387020000006 (170100200000278), 10387020000008

(170100200000279), 10387020000019(170100200000283). Nallasopara-10516440000146(210105300000120), 10516440000173(210105300000130). 10516480000080(210105600000149),10516990000052 (210105400000171).

10516990000054 (210105400000173); 10517020000001 (210100200000210) 10517020000002(210100200000211), 10517020000004(210100200000212), 10517020000013 (210100200000216), 10517020000028 (210100200000220), 10517020000041 (210100200000223), 10517020000070(210100200000230) Neral- 10596990000023(330105400000143), Panvel- 10337020000020(190100200000158),

10337030000012(190100100000226),10337030000013 (190100100000227), 10337030000019(190100100000231), Thane-10356440000525 (150105300000149) 10356990000043 (150105400000190), 10356990000107 (150105400000218), 10356990000120(150105400000221),10357020000012(150100200000270), 10357020000025 (150100200000274), 10357020000029 (150100200000275), 10357020000031 150100200000276), 10357020000046(150100200000279)

Vasai-10506440000145(220105300000174), 10506730000016(220105900000184), 10506990000009(220105400000188),10507000000001 (220104900000220) 10507020000012 (220100200000230), 10507020000031 (220100200000239). 10507020000041(220100200000245),10507030000002(220100100000346), 10507030000009 (220100100000349), 10507030000017 (220100100000353), 10507040000003

(220100600000383) Vashi - 10326730000017 (140100100000047), 10327030000006 (140100100000116) The number given in brackets are the corresponding account numbers generated in new software

after migration.

The customers who wish to close and take back ornaments of their gold loan account can close the account till 23-09-2024 Persons wishing to participate in the above auction should bring appropriate and acceptable identification documents indicating both identity and address proof along with PAN card and GST Registration certificate (if any). The Company retains the right to postpone the auction. Participation in the auction and approval of bids will be solely at the discretion of the Auctioneer.

Issued by the Authorized Office Date: 09/09/2024

Indian Bank इंडियन बैंक

▲ इलाहाबाद

ALLAHABAD

ANDHERI EAST BRANCH: Shop No 1, 2 & 3 Shivkrupa "H" Opp. Haveli, Old Nagardas Road, Andheri East, Mumbai-400 069.

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules 2002]

WHEREAS: The undersigned being the Authorised officer of the Indian Bank under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act & in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 11.06.2024 calling upon the borrower M/s. Sergusa Solutions Private Limited, Mr. Surendra

Laxman Kulkarni (Chairman / Gaurantor / Mortgagor), Mr. Ashis Bhattacharya (Director / Gaurantor), Mr. Vincent Cozhanda Swamy (Director / Gaurantor), Mr. Vinayak Sitaram Munipalli (Director / Gaurantor), Mrs. Jayeeta Bhattacharya (Director / Gaurantor), Cecilia D'Souza (Gaurantor), Mrs. Nirmala S. Kulkarni (Gaurantor / Mortgagor) with our Andheri East Branch to repay the amount mentioned in the notice being ₹ 2,36,46,474,56 (Rs. Two Crore Thirty Six Lakhs Forty Six Thousand Four Hundred Seventy Four & Fifty Six Paise Only) within 60 days from the date of Demand notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given

to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 4th of September of the year 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank (e-Allahabad Bank) for an amount of ₹ 2,36,46,474.56 (Rs. Two Crore Thirty Six Lakhs Forty Six Thousand Four Hundred Seventy Four and Fifty Six Paise Only) and interest thereon charges from date of demand notice.

We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY: Residential Flat No. 201, 2nd Floor, Orchard Apartment, Dr. Pai Marg, Village: Baner, Taluka: Haveli, District Pune-411 045. > Bounded as Follows - * East: Open to Sky; *West: Flat No. 202; *North: Open to Sky; *South: Lift / Staircase. Date: 04.09.2024

Authorised Officer, For Indian Bank

K&R RAIL ENGINEERING LIMITED 3rd floor, Sai Krishna, Plot No. 797 A, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad 500033

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the members of K&R Rail Engineering Limited will be held on Monday, the 30th Day of September 2024 at 10:00 A.M (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM. General Circular 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/ PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"). Companies are allowed to hold AGM through Video Conference without the physical presence of the members at a common venue. Hence AGM of the Company is being held through Video Conferencina mode.

through the CDSL e-Voting systems. Shareholders may access the same at https:// www.evotingindia.com under shareholders/ members login by using the remote evoting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholders members' login where the EVSN of Company will be displayed. Notice is further given pursuant to the provisions of Section 91 of the Company Act.

Shareholders will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM

2013 read with Rules 10 of the Companies (Management & Administration) Rules. 2014 as amended from time to time and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation: and Disclosure Requirements). Regulations, 2015, that the Register of members and the share transfer books will remain closed from 24.09.2024 to 30.09.2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

In compliance with the circulars, electronics copies of the Notice of the AGM and Annual Report for the FY 2023-24 have been sent to all the shareholders whose e-mail ids are registered with the Company/Depository Participants. These documents are also available on the website of the Company www.krrailengg.com. The Notice can also be accessed from the BSE Limited at www.bseindia.com . The dispatch of Annual Report and the Notice of AGM through emails has been completed on 8th September, 2024. As required under section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited to provide e-voting facility to the shareholders of the Company. Members holding shares either in physical from or dematerialized from as on the cut-off date i.e. 23rd September, 2024 may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronics voting systems of CDSL (remote e-voting). Members are hereby informed that:

1. The business set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting systems at the AGM. 2. The Company has completed the dispatch of Notice of 41st AGM along with

the Annual Report 2023-24 on Sunday, the 8th Day of September, 2024. 3. The remote e-voting shall commence on Friday, the 27th day of September, 2024

shall not be allowed to change it subsequently. 4. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting systems at the AGM shall be Monday, the 23rd day of September, 2024.

(9.00 A.M. IST) and ends on Sunday, The 29th day of September, 2024 (5.00 P.M.

IST). Members may note that once the votes are cast on a resolution, the members

5. Remote e-voting module will be disabled after 5.00 PM IST on Sunday, The 29th day of September, 2024 (5.00 P.M. IST). 6. Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also

attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again. 7. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date. May

krrail1994@gmail.com. However, if he/ she is already registered with CDSL for remote e-voting then he/ she can use his/her existing users ID and password for 8. The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on

obtain the login ID and password by sending request at company

the resolution through remote e-voting and or otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting systems at the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again: 9. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized

mode, physical mode and members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. 10. Members who have not registered their e-mail addresses with respective depositary

participants and members holding shares in physical mode are requested to update their e-mail addresses with Company's Registrar and share Transfer Agent, M/ s. Aarthi Consultants Private Limited at info@aarthiconsultants.com to receive copies of the Annual Report 2023-24, along with the Notice of the 41st AGM, instruction for remote e-voting and instruction for participation on the AGM through VC. 11. The details of Scrutinizer and procedure for Speaker Registration Is provided in the AGM Notice. 12. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer

to the frequently asked Question (*FAQS*) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk. evoting@cdslindia.com or call 1800225533 or contract Registrar and share Transfer Agent M/s. Aarthi Consultants Private Limited at phone: 040-27638111 27634445 email: info@aarthiconsultants.com For K&R Rail Engineering Limited

Amit Bansal

Whole Time Director

Indian Bank इंडियन बैंक ALLAHABAD ▲ इलाहाबाद

ZO MUMBAI WEST, RECOVERY DEPARTMENT: - First Floor, B-wing, 101, Neo Vikram CHSL., Sahakar Nagar, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 058.

Place: Hyderabad

Date: 08-09-2024

MEGA E-AUCTION ON 25.09.2024, AT 10.00 A. M. TO 04.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://ebkray.in

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Securi ty Interest (Enforcement) Rules, 2002.) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" on

NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guaranti	or(s)
Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Security	0.12.05
25.09.2024 for recovery as follows:-	

Place: Mumbai

DT. & TIME OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION:

23.09.2024 FROM 10.00 A. M. TO 04.00 P. M.

EARNEST MONEY DEPOSIT UPTO 24.09.2024 BETWEEN 10.00 A. M. TO 04.00 P. M.

Sr. No.		(Status of	f the Property Possession) erty ID	Amount of Secured Debt	Earnest Money Deposit (E. M. D.) upto 24.09.2024	Branch Address & Contact Details for Sale Details
	M/s. Amutha Graphics	Mukund Nagar, Priyadars		(Rs. Ten Lakhs Sixty	R. P. : ₹ 27,77,000/- (Rs. Twenty Seven Lakh Seventy Seven Thousand Only)	Bandra West-400 050.
3	(Prop. Selvaraj Naramani Nadar (Borrower & Mortgagor)	*Possession : Symbolic •Property ID :		Seven Thousand Five Hundred Niety Seven Only)	E. M. D. : ₹ 2,77,000/- (Rs. Two Lakhs Seventy Seven Thousand Only)	Branch : Bandra (West) Branch Head : Ashutosh Maurya Mob. No. : 9651756106
1	Bank Website www.indianbank.in E-auction we		ebsite	Property Location	Photos of Property	
			3			

	8 3	A				
	Flat No 303, 3° Floor, Building No. 1, Wing D, Pr Imperial Co-op. Hsg. Soc. Ltd. Rustomji Global Ci Dongare, Virar (W), Tal.: Väsai, Dist. Palghar-40		.td. Rustomji Global City, Vill.	(Rs. Twenty Eight	R. P. : ₹ 26,00,000/- (Rs. Twenty Six Lakhs Only)	Heena Shopping Arcade S. V. Road, Jogeshwari (W), Mumbai - 400102. • Branch: Jogeshwari West
1	*Possession : Symbolic Property ID : Three Hundred Thirty		E. M. D. : ₹ 2,60,000/- (Rs. Two takhs Sixty Thousand Only)	Branch Head : Sandeep Suresh Sonawane, Mob. No. : 8096059900		
2	Bank Websit	e www.indianbank.in	E-auction we	ebsite	Property Location	Photos of Property
	■ 33 50 ■5		□ (%6			回路接回

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Indian bank website (www.indianbank.co.in) or may contact as given above during office hour on an working day or the service provider M/s. PSB Alliance (Ebkray), Helpdesk No. 8291220220, Email: support.ebkray@psballiance.com, Website: https://ebkray.in Date: 10.09.2024

Authorized Officer, Indian Bank expapapion 2024 Note: This is also a notice to the Borrower / Guarantors / Mortgagors of the above said loan about holding of this sale on the above mentioned date and other details.

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF ASSET OF COSTRA ADVERTISING INDIA PRIVATE LIMITED

CIN: U22190MH2007PTC167348 Registered Office: 402A, Atlas Skywalker, 4th Line Road, Andheri (West), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400053 (Sale of Asset under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

Notice is hereby given to public in general that the undersigned Liquidator of COSTRA ADVERTISING INDIA PRIVATE LIMITED (Corporate Debtor), in Liquidation, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai, (Adjudicating Authority/NCLT) vide order dated 03.02.2023 (published on 17.02.2023) (Liquidation Order) intends to sell movable asset owned by Corporate Debtor and forming part of the Liquidation Estate of Corporate Debtor through e-auction on "as is where is basis", "as is what is basis". "whatever there is basis" and "without recourse basis". The details of Asset put up for auction is available on https://ncltauction.auctiontiger.net General public is invited to bid either personally or through duly authorized agent.

Last date/time for submission of tender documents/bid	24.09.2024
Last date for information sharing and site visit	06.10.2024
Last date of EMD Deposit	08.10.2024
Date of E-Auction	10.10.2024
Time of E-Auction:	11:00 A.M. to 12:00 Noon

the Asset.

	(Price in INR)					
Sr. No.	Description of Asset along with address	Reserve Price	EMD	Bid Incremental Value		
1	Machinery described as NC Hydraulic Shearing Machine, Type: GS 3106. Manufactured by: Hindustan Hydraulics		49,600/-	10,000/-		

The machinery is located at: Gala No. G-1 to Gala No. G-12, Abdul Rashid Compound, near Nityanand Petrol Pump, Village Pelhar, Taluka Vasai, District Palghar 401208

Sale will be done by the undersigned through E-Auction service provider E-Procurement

Private Limited

Technologies Limited (Auction Tiger). The sale shall be subject to the terms and conditions prescribed in the Process Memorandum available on https://ncltauction.auctiontiger.net

 The bidders are not permitted to withdraw their bids once the EMD is deposited by them. In case of non-participation of bidders in the auction, the EMD shall be forfeited. . The particulars of the Asset have been stated as per best information available with the

Liquidator on bona fide basis. It is clarified that the Liquidator makes no representation regarding the accuracy of the

status of the Asset. If any offer is received within the last 5 (five) minutes of closure time, the bidding time will

be extended automatically by another 5 (five) minutes, the auction will automatically get closed at the extended 5 (five) minutes. IP Hitesh Kothari Liquidator of Date: 10.09.2024 COSTRA ADVERTISING INDIA PRIVATE LIMITED

Place: Mumbai Reg. No.: IBBI/IPA-002/IP-N00324/2017-18/10929 Address: A1 Satya Apartment, Opp to Kandivali MTNL Telephone Exchange, S V Road, Kandivali (West), Mumbai 400067 Email: cirp.costraadvertising@gmail.com Contact No: 7715964607

FORM B

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF JANS COPPER PRIVATE LIMITED

SLNO.	PARTICULARS	DETAILS
1.	Name of Corporate Debtor	JANS COPPER PRIVATE LIMITED
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	23rd March ,2011
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	ROC-Mumbai
 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor 		CIN: U27310MH2011PTC215149
 Address of the registered office 11/43 and principal office (if any) of THAKE 		11/43, LIFESCAPES NILAY, SHOP NO. 8, THAKURWAR ROAD, OPP. BANK OF, BARODA, MUMBAI, Maharashtra, India, 400002
Date of closure of Insolvency Resolution Process		5th September, 2024
7.	Liquidation commencement date of Corporate Debtor	Hon'ble NCLT passed the Liquidation order on 13th August, 2024; undersigned appointed from the IBBI Panel of IPs. Came to know on 27th August 2024. So far, no communication from NCLT. (Charge received from the RP on e-Mail; on 5th September, 2024)
 Name and Registration number of the Insolvency Professional acting as liquidator 		Sanjay Ramdas Mahajan IBBI Registration No. IBBI/IPA- 001/IP-P-02122/2021-2022/13523
9.	Address and E-mail of the Liquidator, as registered with the Board	Registered address: 3/3, Mohanlal Mansion, Bhandarkar Road, Matunga Central, Mumbai – 400019 Email: sanjayrmahajan@hotmail.com
10.	Address and E-mail to be used for correspondence with the Liquidator	Office Address: Orion Resolution and Turnaround Private Limited, 811, 8th Floor, Meadows, Sahar Plaza Complex, Off. J B Nagar/ Chakala Metro Station, Andheri – Kurla Road, Andheri East, Mumbai - 400093.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal MUMBAI BENCH has ordered the commencement of liquidation of the JANS COPPER PRIVATE LIMITED or 13th August, 2024. The Liquidator received the charge from the Resolution Professiona on 5th September, 2024 on e-Mail The stakeholders of JANS COPPER PRIVATE LIMITED are hereby called upon to submit

4th October, 2024

their claims with proof on or before 4th October, 2024 to the liquidator at the address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. Al other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution

process under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted Date: 10th September, 2024 IP Sanjay Ramdas Mahajar

Place: Mumbai

11. Last date for submission of

Liquidator JANS COPPER PRIVATE LIMITED

Reg No: IBBI/IPA-001/IP-P02122/2021-22/13523 Address: 3/3, Mohanial Mansion, Bhandarkar Road Matunga Central, Mumbai - 400019 AFA Valid Upto 30th June 2025

Email: liquidation.janscopper@gmail.com

CLIO INFOTECH LIMITED CIN NO.: L65990MH1992PLC067450

REGD OFFICE: Office no.901/902, 9th Floor, Atlanta Centre, Opp. Udyog Bhavan, Sonawala Road, Goregao, n (East), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400063, PHONE: +91 8099569519,

EMAIL: infotechclio@gmail.com, WEBSITE: www.clioinfotech.in NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING

32^{NO} ANNUAL GENERAL MEETING 1. The 32 " (Thirty Second) Annual General Meeting ("AGM") of the Company will be

held through Video Conferencing ("VC") /Other Audio Visuals Means ("OAVM") on Monday, 30th September, 2024 at 10:30 A.M. (IST) in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made there under on account of the threat posed by Covid -19", General Circular no. 20/2020 dated May 5, 2020, General Circular nos. 02/2021 and 21/2021 dated January 13, 2021 and December 14, 2021 Circular and MCA circular no. 9/2023 dated 25.09.2023 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") to transact the business(es) set out in the notice calling AGM. Members will be able to attend the meeting through VC or OAVM. Members participating through VC or OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section of 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the FY 2023-24 will be sent electronically to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participants. The aforesaid documents will also be available on the Company's website at https://clioinfotech.in/ and on the website of stock exchange where the shares of the Company are listed i.e. http://www.bseindia.com. Members can attend and participate in AGM, for joining the AGM instructions are provided in the Notice of AGM. Further, Members who do not register their email addresses with the RTA / Depository Participants will not be able to participate in Manner of registering / updating email addresses:

a) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-

attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to infotechclio@gmail.com. b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated

Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to (infotechclio@gmail.com). Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their

votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the

PLACE: MUMBAI

Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice Members are requested to carefully read all the notes set out in the notice of AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting vote

through remote e-voting or through e-voting during the AGM. This is to inform you all that Company has fixed 20° SEPTEMBER, 2024 as cut-off date for the purpose of voting at AGM to be held on 30TH SEPTEMBER, 2024. 7. Further The Register of Members and Share Transfer Books of the Company will

days inclusive) for the purpose of AGM. 8. The remote e-voting period commences on FRIDAY, 27.09.2024 (9:00 am) and ends on SUNDAY 29.09.2024 (5:00 pm). BY ORDER OF THE BOARD

> SD/-JEEGNESHKUMAR KALYANBHAI DEVGANIYA COMPANY SECRETARY

FOR CLIO INFOTECH LIMITED

Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 Tel.: 022-67425111 / 64646430; E-mail ID: info@toyamindustries.com;

(CIN: L74110MH1985PLC285384)

Website: www.toyamsportsltd.com

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Toyam Sports Limited will be held on Monday, 30th September, 2024 at 01,30 P.M. through video conferencing to transact

The Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report inter-alia containing Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statement has been sent through email id on 08" September, 2024 and the same is also available on the website of the Company at www.toyamsportsltd.com and the Notice of the AGM is also available on the website of National Securities Depositary Limited (NSDL) at https://evoting.nsdl.com

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by National Securities Depositary Limited (NSDL) and the business may be transacted through e-voting at the time of AGM.

The remote e-voting period commences on Friday, 27th September, 2024 (9.00 A.M) and ends on Sunday, 29th September, 2024 (5.00 P.M) the EVEN number of E-voting for AGM is 131422. During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on 23" September, 2024 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or e-voting at the AGM.

AGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or e-voting at the AGM. Such person may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote. For any queries or issues regarding e-voting; please refer to the Frequently Asked Questions (FAQs)

and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to

evoting@nsdl.co.in or contact on toll free number provided by NSDL 1800222080 or contact Mr. Nitin Ambure, Vice President, National Securities Depository Limited Trade World - A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013. In case of grievances/difficulties. Members may also contact M/s. MAS Services Ltd. the Registrar and Share Transfer Agents of the Company. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2024 to 30th September, 2024 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31st March, 2024. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised

person entitle to attend and vote at the meeting are deposited at the Registered office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

Mohamed Ali Budhwani

Whereas, Manappuram Home Finance Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) "said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a demand notice dated 01-02-2023, calling upon the borrower viz. borrower RAVIKANT RAKESH PUROHIT. SHALINIDEVI RAKESH PUROHIT, MITESHKUMAR RAKESH PUROHIT the guarantors and the mortgagors to repay the amount under LAN NO. PU90PULONS000005002457 respectively.

And whereas subsequently, Manappuram Home Finance Ltd. has vide Assignment Agreement dated 31-03-2023 assigned all its rights, title, interest and benefits in respect of the debts due and payable by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) arising out of the facilities advanced by Manappuram Home Finance Ltd. to borrower/ guarantor(s) along with the underlying Immovable Property to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of

undersigned being the Authorized Officer of Arcil has taken possession of the underlying Immovable Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS' on the date mentioned below. Borrower Name and Possession Demand Notice Guarantors Date

RAVIKANT RAKESH PUROHIT Four Thousand One Hundred and Forty- Physical Three Only) as on 31-01-2023 along with future | Possession Address at: 207, Vinu Bhavan interest at the contractual rate on the aforesaid Co-Op. Hsg. Soc. Ltd, Ghiddev Pathak Road, Near Anna Palace amount with effect from 01-02-2023 together with incidental expenses, cost, charges etc. Hotel, Bhayandar (E). Notice dated: 01" February 2023 Property owned by RAVIKANT RAKESH PUROHIT - Flat No. 304, admeasuring 460 sq. ft. Built up, on the Third Floor, Building No. 1, Known as "Sai Astha" constructed on the NA land bearing

cautioned that Arcil is in the lawful possession of the Immovable Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower/guarantor(s)/mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with/alienate the Immovable Property, without prior written consent of Arcil and any dealings with the Immovable Property will be subject to the charge of Arcil for the amount as mentioned.

The borrowers'/guarantors'/mortgagors' attention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available to redeem the above-mentioned mmovable Property.

> Trustee of Arcil-Retail Loan Portfolio-087-A-TRUST CIN No.: U65999MH2002PLC134884. Website: www.arcil.co.in;

Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, NB-Branch Address - Office No.704,7th floor,Neptune Uptown:N.S.Road, Opp.Post Office;Mulund-W-400080.

[formerly known as Supra Pacific Management Consultancy Limited] (CIN: L74140MH1986PLC039547)

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING AND E-

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

P.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in accordance with General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and other circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated 7º October, 2023 and all other applicable laws without the physical presence of the Members at a common venue. The Notice of the 38th AGM and the Annual Report including the Financial Statements for the year ended 31* March, 2024 has been sent only by e-mail to all those Members, email

in accordance with MCA Circular(s) and SEBI Circular. Members holding shares either in Physical or in Dematerialized form, as on the cut-off

Services Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the Members are informed that: i) The Ordinary and the Special Businesses as set out in the notice of AGM may be transacted through voting by electronic means.

iii) Cut-off date for voting is Monday, September 23, 2024.

(v) Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Monday, September 23, 2024, may also obtain the login ID and password by sending a request to Registrar and Share Transfer Agent at support@purvashare.com or by calling them on +91 22 4970 0138, +91 8850425703 or by sending a request at helpdesk.evoting@cdslIndia.com.

for voting. Once the vote on a resolution is casted by the Member, the Member shall not

be allowed to change it subsequently; b) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM through the VC/OAVM Facility but shall not be entitled to

c) The members participating in the AGM and who had not casted their vote by remote evoting, shall be entitled to cast their votes through E-Voting system during the AGM; and

d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot

vi) The Notice of AGM and the Annual Report are available on the Company's website: http:/ Awww.suprapacific.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com. The

vii) Kindly note that Individual members holding securities in Demat mode are allowed to vote through their demat account maintained with their Depositories and Depository Participants. Members are advised to update their mobile number and email id in their Demat Accounts in order to access the E-voting facility. The information about login credentials to be used and the steps to be followed for E-voting and joining virtual

to Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25 Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk, evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. By Order of the Board,

> For Supra Pacific Financial Services Limited, CS Leena Yezhuvath

Company Secretary & Compliance Officer

Place: Kochi

Date: 08/09/2024

Place: Mumbai

details of which are mentioned in the table below

Arcil-Retail Loan Portfolio-087-A-TRUST("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arcil now stands substituted in the place of Manappuram Home Finance Ltd. and Arcil shall be entitled to institute/continue all and any proceedings against the borrower/ guarantor(s)/mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of guarantee and security interest executed and created by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) for the financial The borrower/guarantor(s)/mortgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general that the

Rs. 10.74.143/- (Rupees Ten Lakhs Seventy- 05-09-2024 Borrower

Open Plot WEST: Open Plot Hereinafter referred to as "Immovable Property" The borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general are hereby

Sd/- Authorised Officer Asset Reconstruction Company (India) Limited

Date: 10-09-2024

Asset Reconstruction Company (India) Ltd.,

SUPRA PACIFIC FINANCIAL SERVICES LIMITED

Tel: 0484 3100900, Email: info@suprapacific.com, Web: www.suprapacific.com VOTING INFORMATION

Dear member(s)

The Thirty Eighth Annual General Meeting of the members of Supra Pacific Financial Services Limited will be held on Monday, the 30th Day of September, 2024, at 2.00

addresses are registered with the Company or with their respective Depository Participants.

date of Monday, September 23, 2024, may cast their vote electronically on the businesses specified in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository

ii) The remote e-voting shall commence on Friday, September 27, 2024 at 09.00 A.M. and ends on Sunday, September 29, 2024 at 5.00 P.M.

v) Members may note that: a) The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time

cast their vote again through the E-voting system during the AGM;

Notice is also available on the website of CDSL at https://www.evotingindia.com.

meetings are explained in the Notice. viii) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed

Date: 07.09.2024

remain closed from 24™ SEPTEMBER, 2024 to 30™ SEPTEMBER, 2024 (both

A person who has acquired shares and become a member of the Company after email of notice of

representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the

For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Managing Director

DIN - 01976253

POSSESSION NOTICE

Survey No. 232, Hissa No. 11 lying being and situated at Village Dongare, Taluka Vasai, District Paighar. Boundaries NORTH: Residential Building SOUTH: Sai Sagar Complex EAST:

above along with future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.

Place: PALGHAR

Premier ARC Dadar (W), Mumbai - 400 028, Tel.: 022-6658130

Registered office: Dreamax Height, Shop No. I, First floor, Upadhyay Compound, Jija Mata Road, Near PumpHouse, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Maharashtra, India, 400093.





संघ आणि भाजप संबंध

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे पक्षाला आता संघाची गरज नाही, पक्ष आत्मनिर्भर त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात बिन सल्ल्याचे जाणवत होते. लोकसभा शाखा होती. म्हणजेच जनसंघ संबंध ताणले गेल्याने संघात नाराजी मोहन भागवत यांनीही लोकसभा प्रमुख नेत्यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या राजकीय निर्णय आणि नेत्यांचे वर्तन याबाबत संघाचे आक्षेप होते. संघालाही पक्षाने तेव्हा डावलल्याची भावना निर्माण झाली होती. सहाजिकच त्या निवडणुकीत संघाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला सहकार्य केले नाही, असे मानले जाते. कारण संघाचे कार्यकर्ते नाराज होते, हे स्पष्टच आहे. यापूर्वी आहे, अशी ग्वाही ही आंबेकर

राज्यातील विविध भागात जिल्हानिहाय

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

नाव बदलण्याची सूचना

मी, **सौ. सलोनी झारन छेडा**, राहणार-१५०२

अथर्व लॅंडमार्क, पोद्दार रोड, बस डेपो समोर, मालाड

(पर्व), मंबई - ४०० ०९७, श्री.झारन बाबलाल

छेडा यांच्याशी विवाह झाल्यामुळे आणि दिनांक

०६.०९.२०२४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार माझे

नाव सलोनी महेशकुमार शहा (विवाहापूर्वी)

वरून श्रीमती सलोनी झारन छेडा (लग्रानंतर)

असे बदलले आहे. उपरोक्त विवाह

०१.१२.२०२१४ रोजी विधिवत सोहळा पार पडला

आणि १०.०६.२०१५ रोजी विवाह निबंधक

कार्यालय. एमसीजीएम च्या पी/एन वॉर्ड आणि

१२.०६.२०१५ रोजी जारी केलेल्या विवाह

नोंदणीचे प्रमाणपत्र १०.०६.२०१५ रोजी विधिवत

सही/-

सौ. सलोनी झारन छेडा

PUBLIC NOTICE

Current Transferor of Residential premises

bearing Flat No. 622, Shivsagar CHS Ltd Building No. B 1/C, MMRDA Colony, Subhash

Nagar, Nahur (W), Mumbai 400078 with Ter

Fully Paid-up Shares of Rs. 50 Each bearing

nclusive) Under Share Certificate No. 032

Which is being Transferred after death of Shri. Shantilal Gangaram Jani Husband of

Any person/s having any claim against or to

the above mentioned Residential premises of

any part thereof, by way of sale, exchange

mortgage, charge, gift, trust, maintenance

possession, tenancy, Inheritance, lease leave

and license, lien or otherwise howsoever an

nereby requested to make the same know

n writing along with the supporting document

to the undersigned at the below mentioned

address within a period of 14 (fourteen) days

from the date of publication of this notice

failing which it shall be constructed as having

SAURABH SINGH

Adv. High Court SINGH ENTERPRISES

been nonexistent | waived/ abandoned.

Smt. Indra Shantilal Jani.

नोंदणीकत झाले.

दि.१०.०६.२०२४ रोजी

पक्षाचे संघाने कधीही मान्य करीत राष्ट्रीय समन्वय बैठक पार पडली. समीकरणे हा अतिशय नाजूक नसे. संघ ही पूर्णपणे सांस्कृतिक संघटना आहे, राजकारणाशी किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षाशी तिचा थेट संबंध नाही, अशी त्यांची भूमिका असे. तथापि, जनसंघ ही संघाचीच राजकीय हा राजकीय पक्ष संघाचाच भाग होता. पुढे त्यांचे रूपांतर भारतीय जनता पक्षात करण्यात आले. हा इतिहास आठवण्याचे कारण म्हणजे संघाने यावेळी भाजपशी असलेल्या संबंध मान्य केला आहे. या संदर्भात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, भाजपबरोबर असलेले काही मुद्दे (समा इशूज) असले तरी ही कौटुंबिक बाब असून त्यावर तोडगा काढला जाईल. काही अडचणी येतात, पण त्यावर मात करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे, शिवाय त्या पक्षाचा आणि आमचा समन्वय उत्तम

या बैठकीत प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह संघाशी संलग्न असलेल्या ३२ संघटनांचे प्रमुख नेते या बैठकीला निमंत्रित केले गेले होते. या नेत्यांनी बांगला देशातील परिस्थितीसह सर्वच विचार मंथन केल्याचे म्हटले जाते. विशेषतः देशातील सामाजिक राजकीय आणि परिस्थितीवर चर्चा बैठकीचा सांगण्यात आले. या समारोप झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीनिहाय जनगणनेसाठी संघ आंबेकर असल्याचे यांच्या स्पष्टीकरणातून दिसून देशातील विशिष्ट जातींचा (डेटा) गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करायला हवी. मात्र या माहितीचा उपयोग राजकारणासाठी न करता त्या समाजांच्या भारतीय जनता पक्षाशी आपला थेट यांनी दिली. केरळमधील पलक्कड विकासासाठी केला जावा. हिंदू संबंध असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक येथील संघाच्या तीन दिवसाची समाजामध्ये जाते आणि जातीय

मागासलेल्या भागांची निवड करून तेथे राबविण्यात येणार आहेत. या

विषय आहे, मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तो महत्त्वाचाही आहे. त्यामुळे हा विषय गांभीयनि हाताळला पाहिजे. तो केवळ निवडणुकीच्या आधार होऊ नये. सर्वांचे कल्याण व्हावे, जे मागे आहेत, त्या समुदाय किंवा जातींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला आकडे लागणार. ही सार्वत्रिक पद्धत आहे. असे आकडे पूर्वी घेतले आहेत. तरी पून्हा गोळा करायला काय हरकत आहे ? असेही सूनील आंबेकर यांनी म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना ही फक्त आरक्षणाशी संबंधित आहे, असा काहींचा गैरसमज आहे. केंद्राच्या समाज कल्याण विभागाला आणि जनगणना आयुक्तांना याची गरज भासत आहे. त्यांच्यासह राष्ट्रीय आयोगानेही मागासवर्ग जातीनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने केली आहे. जाती व्यवस्था केवळ हिंदू मध्येच आहे, असाही गैरसमज आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणनेचा अन्य धर्मियांना काय उपयोग

? असा प्रश्न या मागणीच्या विरोधासाठी उपस्थित करण्यात येतो. परंतु वास्तव हे आहे की, हिंदू सह मुस्लिम, ख्रिश्चन, शेख आदी सर्व धर्मांमध्ये जाती व्यवस्था आहेत. त्यांच्यातही पोट जाती आहेत. विवाहसंबंधांच्या वेळी धार्मिक विधी करताना ते प्रकर्षाने जाणवते. अर्थात बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली. तेव्हाही ही बाब उघड झाली आहे, शिवाय ज्यांना आपला धर्म किंवा जात नोंदवायची नसेल त्यांच्यासाठी नोंदणी अर्जात तशी सोय केली की प्रश्न मिटणार आहे. या जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरून अनेक गोष्टी रम्पष्ट होणार आहेत. ज्यात दिल्या जाणाऱ्या योजनांच्या पुनरुक्ती झाली आहे का ? एखाद्या समुदायाला दिल्या गेलेल्या सवलती योजनांचा नक्की किती लाभ झाला, इत्यादींची माहितीही उघड होईल. त्यामुळे याबाबतीत संघाच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी संघाला आपल्या राजकीय आघाडीवर अंकूश ठेवावा लागेल.

SWOJAS ENERGY FOODS LIMITED

CIN: L15201MH1993PLC358584 Read. Off. - 6L. 10 Floor. 3. Navieevan Society. Dr. Dadasaheb Bhadkamkar Marq ımbai Central, Mumbai - 400008, Corp. Off.: Block A, Office No. 1004, Mondea Heights, Nr. Panchratna Party Plot, S. G. Highway, Ahmedabad, Guiarat-380051, India Email: swojasenergyfoodsltd@gmail.com, website: www.sefl.co.in, Contact no. +91 9595200000

NOTICE OF THE 10[™] AGM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of the Company wi be held on Monday, the 30th September, 2024 at 12.30 p.m. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice dated 04th September, 2024 convening the AGM. The Company has sent the Annua Report 2023-24 along with the Notice convening AGM through electronic mode only to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 ead with its circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 13th January, 2021 14th December, 2021 and 05th May, 2022 and SEBI circular dated 12th May, 2020. The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of Company at www.sefl.co.in and on the website of Central Depository Services (India) Limited "CDSL") at https://www.evotingindia.com/ and also on website of BSE Ltd. (BSE) a

NOTICE is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made there under and as per Regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2024 to 30th September, 2024 (both days inclusive), for the purpose of 10th AGM of the Company.

As per the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing its members the facilities to cast their vote by Remote e-voting as under and also 'e-voting' at the time of AGM on all the resolutions se forth in the said Notice. The details as required pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under are given here under

Date of completion of dispatch of Notice 06th September, 2024 of AGM through email only

Date & Time of commencement of 9.00 a.m. on 27th September, 2024 Remote e-voting

Date & Time of end of Remote e-voting 5:00 p.m. on 29th September, 2024 Cut-off date for determining rights of 23rd September, 2024 entitlement of Remote e-voting

Those persons who have acquired shares and have become members of the Company after emailing of notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members of the Company/ in the statement of beneficial owners maintained by depositories as on cut-off date can exercise their voting rights through Remote e-voting by following the procedure as mentioned in the said Notice of AGM.

Remote e-voting shall not be allowed After 5:00 p.m. on 29th September, 2024 bevond

Manner of casting e-votes on resolutions | E-voting facility will be available during AGM during AGM (VC/OAVM) Members who have already cast their vote

by remote e-voting prior to the AGM may remain present at AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their e-vote again during AGM

B. Electronic Voting system & VC/OAVM | Central Depository Services (India) Limited platform provider https://www.evotingindia.com/

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

> By order of the Board of Directors For, Swojas Energy Foods Limite

Place: Mumbai Date: 09.09.2024

Ketan Kataria DIN: 01943753

YNN

यान एन्टरप्रायझेस लिमिटेड (पूर्वीची क्राऊन टूर्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : शॉप - १०, पीएल - २, लखानीज् डॉल्फिन, सेक्टर - १३, नवीन पनवेल रायगड, नवी मुंबई - ४१०२०६, महाराष्ट्र. मीआयएन : I 63040MH1989PI C364261 दूर : ०२२-२७४६९९२१, वेबसाइट : https://www.yaanenterprises.com/ ई-मेल : finance@yaanenterprises.org

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

यादारे सचना देण्यात येत आहे की. यान एन्टरपायझेस लिमिटेडच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शनिवार, दि. २८.०९.२०२४ रोर्ज द. ४.०० वाजता शॉप - १०, पीएल - २. लखानीज डॉल्फिन, सेक्टर - १३, नवीन पनवेल रायगड, नवी मंबः ४९०२०६, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येत आहे.

कंपनीच्या ज्या सभासदांचे ई-मेल आरटीए यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना कंपनीने एजीएमची सूचना शुक्रवार दि.०६.०९.२०२४ रोजी पाठवलेली आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट <u>https://www.yaanenterprises</u> <u>com</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहेत कंपनी कायदा. २०१३ चे अनच्छेद १०८ च्या तरतदी व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ चे नियम २० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमनांच्या विनियमन ४४ च्या तरतुदी यांच्या अनुपालनांतर्ग सीडीएसएलद्वारे परविण्यात आलेल्या परोक्ष ई-मतदान सेवांच्या माध्यमातन मत देण्याची सविधा सभासदांना देण्या मतदान नि: पक्ष व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून संचालक मंडळान श्री. बी. के. शर्मा - कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणक केली आहे. सभासदांचा मतदान हक्क हा शनिवार

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की :

ठिकाण : रायगड, नवी मुंबई

- ए) परोक्ष ई-मतदान पोर्टल/सुविधा बुधवार, दि. २५.०९.२०२४ रोजी स. ९.०० पासून शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी सायं. ५,०० पर्यंत खले राहील. वरील विहित तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल. बी) एखाद्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २१.०९.२०२४ रोजीनसार डिपॉझिटरीज आरटीए यांच्याद्वारे तयार करण्यात आलेले सभासदांचे /लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल तर सद
- सी) परोक्ष ई-मतदानाद्रारे मत दिलेला सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतो, परंतु त्याला पुन्ह मत देता येणार नाही. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत देऊ शकणाऱ्या ज्या सभासदाने मत दिलेले नसेल तो सभासद
- डी) सभेच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल व निर्धारित अंति मतारीख अर्थात शनिवार, दि. २१.०९.२०२४ रोजीनुसार भागधारक असेल तर सदर व्यक्ती helpdesk.evoting@ <u>cdslindia.com</u> येथे विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल, ज्याचा तपशील एजीएमच्य
- व्यक्तिगत डीमॅट स्वरूपातील भागधारकांकरिता :कृपया तुमचा ई-मेल आयडी व मेबाइल क्रमांक तुमच्या संबंधि डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांच्याकडे अद्ययावत करा. जे ई-मतदानाकरिता अनिवार्य आहे

सीडीएसएलच्या ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणे व ई-मतदानासंदर्भात तुम्हाला कार्ह प्रश्न वा शंका असल्यास तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहू शकता.

सही/-रणजीत सोमण (व्यवस्थापकीय संचालक)

स्वर्गीय श्रीमती.जानकी विजयकुमार, पारस पत्ता:-आचोळे रोड,नालासोपारा पूर्व,ता. वसई, जि.

जाहीर नोटीस

को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड..पत्ताः

गलघर -४०१२०९ ह्या सोसायटीच्या सदस्या आहेत

आणि **पारस** म्हणन ओळखल्या जाणाऱ्या सदर

सोसायटीच्या इमारतीमधील **फलॅट कमांक**

डि/१०५, डि-विंगचे धारक असन यांचे

८.०८.२०२४ रोजी कोणतेही वारसदार न नेमता

ाधन झाले. सोसायटी याद्वारे,सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील मयत सभासदाचे सोसायटीच्य

भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतर

ग्रेण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे

गंच्याकडून काही टावे किंवा आक्षेप असल्यास ने ह्या

सचनेच्या प्रसिद्धीपासन १५(पंधरा) दिवसात गेसायटीच्या भांडवल मयत सभासदाच्या शेअर्स

हेतसंबंधाच्या हस्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/

यांच्या/दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले

गहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हित संबंधाशी

मोसायटी उपविधीतील तरतदी मधील दिलेल्या मार्गाने

यवहार करण्यास सोसायटी मोकळी असते. जर

नोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील मयत

पविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह

करेल.सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदर

आक्षेपकादारे निरीक्षणाकरीता सोसायटीच्या

कार्यालयात सदर सचना प्रसिद्धीच्या तारखेपासन

जाहिर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती , अधिकृत रहिवासी

पर्यावरण विषयक मंडळे . एन. जी. ओ

भाणि इतर यांना या जाहिर सचनेदवारे असे

कळिवण्यात येते कि राज्य पर्यावरण आघात

मल्यांकन प्राधिकरण महाराष्ट राज्य यांनी मेसर्स चांदीवला एन्टरप्रांडसेस प्रा.ली. मौजे

आंबिवली, ता- अंधेरीं, मुबंई येथील सी.टी.एस. क्र. २२, २३, २४/१ ते १०, ३२, ३८,

३८/१ ते ६ धारक प्लॉटवरील प्रस्तावित

विकास निवासी एस.आर.ए. इमारतीमध्ये त्यांच्या प्रकल्प विस्ताराकरिता निपटारा

मंजूर केला आहे. महाराष्ट्र खाली पात्र क्र

SEAC - EC24C3803MH5948195N

दिनांक ०२.०९.२०२४. सदर पत्राच्या प्रती

महाराष्ट शासन. पर्यावरण अनमती विभाग

मंत्रालय व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण

मंडळाकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाप

www.envis.maharashtra.gov.in या वन

व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पाह

संचालक: मेसर्स, चांदीवला एन्टरप्राइसेस

प्रा.ली.

२२२-अ, १ला मजला, अल-मोनाज आर्केड,

पोस्ट ऑफिस समोर, एस.व्ही.रोड,

अंधेरी (पश्चिम), मंबई - ४०००५८

PUBLIC NOTICE

he public at large is hereby cautioned hat my Client **Mrs. Philomena Margaret**

Power of Attorney had appointed Mrs. Natasha Fernandes resident of A 201, Caesar Apts, Caesar Road, Amboli, Andheri (West), Mumbai - 400 058 as

her true and lawful attorney to do various icts and deeds as mentioned therein i

respect of Flat No. B/1 & A/4 Evergreen Apts CHS Ltd, Karimi Park, Building No. 4, Jogeshwari (W), Mumbai - 400

102 the said Power of Attorney given ha

een withdrawn/ revoked/cancelled

and/ or terminated with immediate effect

Public at large is hereby cautioned not to deal with the said Constituted Attorney Mrs. Natasha Fernandes with respect to

the said property as she has not authorized her nor anybody to sell or deal with the above-mentioned property in any manner whatsoever. Please note that if

anybody deals with her or her associates

any manner, with regard to the said

roperty, he/she alone shall be liable for

property, rershe alone shall be liable for the cost & consequences thereof and my client shall not be liable for any act of the above named Mrs. Natasha Fernandes

and her associates. And all the acts

deeds, matters and things pertaining to the said premises, which was done by said Mrs. Natasha Maxim stand void with

nmediate effect from the date of

Madina House CHS. Ltd, Shop No 4A/9B, Bldg No.2, Karimi Park, Amrut Nagar,

Mumbai-400102. Mobile:9224194897

जाहीर नोटीस

आणि सौ देवयानी प्रताप पंड्या यांनी दिलेल्या

माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की. त्यांच्या

खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत **कु. शोभना**

यशवंत चिग्वलकर यांना वितरण झालेले मळ

अलॉटमेंट लेटर हे माझ्या अशिलाच्या हातन हरवले

गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप

गोलिस ठाणे येथे दिनांक **९ सप्टेंबर २०२४** रोजी

तरी सदर मळ अलॉटमेंट लेटर कोणाल

नोंदवली आहे. **तक्रार क्र. १०६२५२/२०२४.**

सापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचाही

कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा

अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी

पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५

. देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०

अनिता सोसायटी. सेक्टर ६. आरएससी रोड–५३

वारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०००६७ या

नत्त्यावर कळवावे अन्यर्था तसा कोणचार्ह

कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा,

अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. सी-१५, चारकोप (१) वंदेमातर

सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. २०५, सेक्टर

२, रोड आरएससी-७, चारकोप, कांदिवली

(पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३०

चौ.मी. बिल्ट अप, गाव: कांदिवली, तालुका:

श्री. नितेश दि.आचरेकर

विकल

असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी

माझे अशिल श्री. प्रताप अंबाशंकर पंद्रया

Date: 10/09/2024

ublication of this public notice

Siraj Faruk Ghiwala - Advocate

shiwara Garde

Place: Mumbai

Lobo W/o Jerome Cajetan Lobo,

शकता

पारस को.ऑप.हाऊ.सोसायटी लि.

ठिकाण:-नालासोपारा (पूर्व)

सही/

अध्यक्ष/सचिव

कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

भासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही

जाहीर नोटीस अशिल श्री. रोसारिओ ॲलेक्स **र्जांडीस**, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटि देत आहे की. त्यांची खालील नमद मिळकतीचे मालव कै. सौ. स्कारलेट रोसारिओ फर्नांडीस उर्फ सौ कालेट फर्नांडीस यांचे दिनांक. २२.०९.२०२ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पत <mark>श्री. रोसारिओ ॲलेक्स फर्नांडीस,</mark> जेष्ठ मुलगा श्र **ऍञ्ले रोसारिओ फर्नांडीस** आणि धाकटा मलगा श्री . **ऍलन रोसारिओ फर्नांडीस** हे वारसदार आहेत या नोटिशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवल ालमत्तेत असलेले **कै. सौ. स्कारलेट रोसारिअं** <mark>फर्नांडीस उर्फ सौ. स्कालेट फर्नांडीस</mark> यांचे भाग व इतसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी त्यांचे वाग्मट किंवा अन्या मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक् गगण्या/हरकती मागविण्यांत येत आहेत. हो[ँ] नोटिस

प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत मल कार्यालय : ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपल्य ण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत अन्यध ासा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध दावा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आह असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमूत मिळकतीच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले के. सं स्कारलेट रोसारिओ फर्नांडीस उर्फ सौ. स्काले फर्नांडीस यांचे भाग व हितसंबंध श्री. रोमारिअ **ॲलेक्स फर्नांडीस** यांच्यानावे हस्तांतरीत करण्याः हाडा/संस्थेस/संबंधित अधिकाऱ्यास मोकळीक राहील

मिळकतीचा तपशिल रूम नं. २०, चारकोप (१) नंदादीप ज्योती सह

गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ३८१, सेक्टर ३, रोड ारएससी-३० चारकोप. कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल अप, गांवः कांदिवली, तालुकाः बोरीवली, मुंबः

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: १०/०९/२०२४ विकल

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that MRS. MUBEENA EJAZ AHMED owner of Flat No. 301, 3RD FLOOR, SONATA APARTMENTS, THE BANDRA COMMONWEALTH PREMISES CHS LTD, PERRY CROSS ROAD BANDRA WEST, MUMBAI - 400 (hereinafter mentioned as "said flat premises) has lost/misplaced the original GIFT DEED dated 27th December 2016 bearing Reg No. BDR-15-9072-2016, all chain of previous original Agreements and also the share certificate No. 6 bearing Distinctive Nos. 26 to 30 relating to the said flat premises and inspite of the best efforts the same are not traceable

The owner has lodged a complaint in BANDRA POLICE STATION in relation to the same AND THE said Police station has issued a MISSING CERTIFICATE dated 05-09-2024 bearing LOST REPORT NO.

Any person/s having any objection or interest or right or any claim in respect of the said flat premises lost/misplaced original GIFT DEED dated 27th December 2016 bearing Reg No. BDR-15-9072-2016, all chain of previous original Agreements and also the share certificate No. 6 bearing Distinctive Nos. 26 to 30 relating to the said flat premises shall lodge such objection and same should be communicated to the below mentioned address within 15 days in writing f there is no claim and objection received within 15 days of the Publication of this Notice the above-mentioned Agreements and Share Certificate will be treated as lost/misplaced and the owners will have complete transferable ownership rights ove

Aniket Nerurkar (Advocate) 24. Sai Estate, Amboli, Opp. IDBI Bank Ceasar Road, Andheri West, Mumbai - 58.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Archana Ganesh Gatkal is owner of Unit No. 6, adm. 324 Sq ft., i.e. 30.11 sq. mtrs., (Carpet Area), on the Groun floor, in the Building known as Rupal Industria listor, in the Bulling Rhown as "Rupal Industrial Estate Estate & Society known as "Rupal Industrial Estate Premises Co-operative Housing Society Limited", situated at Bhatwadi, Ghatkopar (West), Mumbai 400086 bearing City Survey No. 14 & Old Survey No. 36(part) of Village Kirol, Taluka Kurla & Distric

My client has lost/misplaced following Original Agreements pertaining to Unit no. 6.

1. Original Article of Agreement dated 27/09/1979 made between Vinodchandra Ravijibhai Makwana as the Seller of the one part and Mr. Pankaj R. Rawa

as the Buyer of the other part Original Agreement dated 28/06/1982 made between Mr. Pankaj R. Rawal as the Seller of the one. part and Mr. Kantilal L. Parekh as the Buyer of th

3. Original Agreement dated 04/11/1984 made between Mr. Kantilal L. Parekh as the Seller of the one part and Ms. Sheeji Enterprises as the Buyer of

the orner part

4. Original Agreement for Sale dated 28/03/2005
made between M/s. Sheeji Enterprises as the Seller
of the one part and Mr. Dhirendra Narottam Bhatia & Mrs. Hina Dhirendra Bhatia as the Buyer of the othe

part, duly stamped part, duty stamped.

All persons having any claim, right, interest or objection of whatsoever nature in respect of abovementioned Original Agreements pertaining to Unit No. 6 is hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address given below with supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication of this. Fourteen) days from the date of publication of this

notice, failing which, it will be assumed that there are

no claims or objections in respect of the said Unit No. 6 and same shall be considered as waived. Komal N. Jain. Advocate (High Court) Office No. 402, 4th floor, Vaishali Shopping Centre, Beside Natrai Market. S V Road Malad (West

Mumbai - 400 064

PUBLIC NOTICE

No.702 7th Floor, City Height, 43-45/47 brahim Merchant Road, Khadak Mumbai -400 009. Whereas, Mariambi Mehmood Kazi leaving behind her only surviving daughter Tasneem Shoukat Patankar (maiden name, Tasneem Mehmood Kazi). Whereas, after her death, her above mentioned legal heir approach the Society to bring on record name of Tasneem Mehmood Kazi (married name, Tasneem Shoukat Patankar), in place of her deceased mother with indemnity bond in the form of an Undertaking indemnifying society and its office bearers. Now Tasnee Shoukat Patankar is being 100% shareholder of the flat and she is making an application to become a member of

The Society hereby invites claims or objections, if any, from the heirs or other claimants / objections to transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of **15 days** from the publication of this notice, with certify true copy or copies of such documents and other proofs in support of his / her their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the Society. If no claims or objections is received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the

Society. The claims or objections, if any, received by the Society for transfer of shares or interest of the deceased member in the capital / property of the Society shall be lealt with in the manner provided unde he bye-laws of the Society. Acopy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants objections, in the office of the society with the secretary of the society between 05:00 pm to 7:00 pm from the date of ublication of this notice till the expiry of

ts period.

For City Height CHS LTD.

Chairman

Date: 10/09/2024

Opp. Arihant Bank, LBS Marg Bhandup (W), Mumbai - 400 078. <u>जाहिर नोटीस</u> प्रबंधक/तनिस / मु. उप / सुनावणी / २०२४ / अपिल क्र ३३० / २०२१ सबिरा अब्दूल गफूर खोकर

विरुध्द

अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपनगरे, वांद्रे आणि ईतर अपिलार्थी सबिरा अब्दुल गफूर खोकर यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी (अति./ निष्का) पश्चिम उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क्र. 330 / २०२१ दाखल केलेले आहे.

सदर अपिलाच्या अनुषंगाने मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांच न्यायालयासमोर दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान अपिलार्थी यांनी प्रतिवादी यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे अपिलार्थी यांनी प्रतिवादी क्र २ पूजा रामचंद्र गुजर यांचा जो पत्ता दिला आहे त्या पत्यावर नोटीस प्रतिवादी यांना बजावली होती. परंतु सदर प्रकरणी ते गैरहजर होते. सदर अपिल प्रकरणी अपिलार्थी यांनी मा. तकार निवारण समिती (मंबई उपनगरे) यांचे दालनात दाखल केलेल्या ॲपेलात प्रतिवादी क्र २ पूजा रामचंद्र गुजर यांचे म्हणणे ऐकण्यासाठी म्हणून दिनांक २६/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांचे दालनात सुनावणी आयोजित केलेली आहे. सदर प्रकरणी प्रॅतिवादी क्र २ पूजा रामचंद्र गुजर यांचे यांनी आपलेकडील मूळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेंसाठी सदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन नियमानुसार पढील निर्णय घेण्यात येईल . स्थळ -मुंबई शहर

दिनांक १६/०८/२०२४ सही/ (नंदकुमार आर. साळवी) प्रबंधक तक्रार निवारण समिर्त (मंबई उपनगरे)



आहेत. सदर सामाजिक आरोभ्य शिबिरे जिल्ह्यातील सामाजिक दृष्ट्या यांच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत.

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN: L25209MH2008PLC180484

सामाजिक आरोग्य शिबीरे रावविण्यात येणार शिबिरांचा कालावधी ०१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर असा असणार आहे.

विशेष वैद्यकीय मदत कक्ष, उप मुख्यमंत्री (गृह / विधि व न्याय) तपासण्या करणे आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणे,

कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य तसेच रोगाचे निदान झाल्यास रञ्ग्णावर विविध शासकीय योजना

शिबीरे राबविण्याबाबत उप मुख्यमंत्री (गृह) महोदयांनी निर्देश दिले धर्मादाय रञ्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रञ्णालये

जळगाव,, दि.९ : धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई व राज्यस्तरीय सदर सामाजिक आरोग्य शिबिरात रञ्गांचे स्क्रिनीग करणे, रक्त व इतर

Registered Office: Office No. 33, Dimple Arcade, Near Sai Dham Temple, Thakur Complex Kandivali East, Mumbai - 400101, Tel: +91-22-45144087/46076837

Email Id: kshitij123@hotmail.com | Website: https://kshitijpolyline.co.in ADDENDUM CUM CORRIGENDUM TO THE 16th ANNUAL REPORT FOR FINANCIAL YEAR 2023-2024 In furtherance to our Notice of 16th Annual General Meeting of the company, published in Active Times and Lakshadweep on Thursday, September 05, 2024, with respect to completion of dispatch of Notice of 16th Annual

ı	- 1	General Meeting and Integrated Annual Report for the Financial year 2023-24 to the shareholders of the
l		company, kindly note the corrections/ additions as appearing hereunder with respect to and in connection with the
l		said Annual Report.
l		In this regard, please note the following changes made in the Integrated Annual Report FY 2023-24:
l		a) In Corporate Information on Page no. 6, point no. 1. under the heading Board of Directors, shall be read as follows:
	- 1	

		a) In Corporate Information on Page no. 6, point no. 1. under the heading Board of Directors, shall be read as follows:						
		Sr. No.	Name of the Directors	Designation				
1		1.	Bharat Hemraj Gala (cessation w.e.f. October 19, 2023)	Managing Director				
1	- 17	1) B) 10 (0) 1 1 1 1 1 (0) 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1						

the Director's Report on Page 34 as follows: urther as per the requirements of Regulation 24A of Listing Regulations, M/s. Monika Jain & Associates racticing Company Secretaries of the material unlisted subsidiary of the Company have undertaken secretaria audit of subsidiaries for FY2023-24. The Secretarial Audit Reports of such subsidiary confirm that they have complied with the provisions of the Act. Rules. Regulations and Guidelines and that there were no deviations o ion-compliances. The Secretarial Audit Report of the unlisted material subsidiary viz. Sparion Infrastructure rivate Limited has been annexed to this Report as Annexure IIIA. However, Kshitii E-Store Ventures Privat

imited is not a material subsidiary, the Secretarial Audit Report is not annexed. The Management Responses to the observations of the Secretarial Auditor are as follows: Management Response Observation The company does not have minimum 7 (Seven) The company acknowledges the non-compliance and number of shareholders in terms of Section 3 of the is in the process of taking corrective actions to meet the

requirements of Section 3 of the Companies Act, 2013. Companies Act, 2013. 2. During the year under review, the company availed The company recognizes the lapse in filing Form loan of Rs. 3,50,00,000 from Axis Bank Limited but CHG-1 and is currently taking steps to regularize the have not filed CHG-1 as required. Hence, the filing to comply with Section 77 of the Companies Act, company has not complied with Section 77 of the 2013. Companies Act, 2013.

During the year under review, the company has not The company acknowledges this oversight and is complied with Section 117 for filing of resolutions taking the necessary measures to ensure filing of passed in pursuance of sub-section (3) of section resolutions in Form MGT-14 as per Section 117 of the 179 of the Companies Act, 2013 in form MGT-14. Companies Act, 2013.

) Secretarial Audit report of its material subsidiary Sparion Infrastructure Private Limited was inadvertently missed, and the same is annexed after Annexure III which is Form MR-3 as Annexure IIIA on Page no. 45 of the annual report dispatched earlier.

) Point (xxii) of Annexure VI-Report of Corporate Governance of the Directors' Report on Page 58 as shall reac

as follows Disclosure on <u>material subsidiaries :</u> During the year under review, the Company has categorized M/s. Sparion Infrastructure Private Limited as

aterial subsidiary of the Company as per Regulation 16 of the Listing Regulations : • Date of Incorporation: 24/01/2015

· Place of incorporation: India Name of Statutory Auditor: Karadia & Associates, Chartered Accountants

Name of Secretarial Auditor: Monika Jain & Associates: Company Secretaries

1st point after the table mentioned in Annexure I to the Directors' Report (Form AOC-I) on page no. 41, shall be

read as follows:

Names of subsidiaries which are yet to commence operations: - NoneTable mentioned in Point (b) of Annexure IV to the Directors' Report (Remuneration details) on Page no. 49 shall be read as follows:

Remuneration

Ratio of

% increase in

Name of the Director	Designation	of Director/KMP for Financial year 2023-2024 (in lakhs)	remuneration of each Director to median remuneration of employees	% increase in remuneration in FY 2023-2024	
Mahendra Kumar Jain	Executive Director	18,00,000	11.18 times	242.86%	
Vineeta Jain	Whole-time Director & CFO	1,70,000	1.05 times	Not Applicable as not Paid in last year.	
Manisha Chordia	Non-Executive Director	24,00,000	14.91 times	No Increase	
Rushiraj Zaverbhai Patel	Non-Executive and Independent Director	60,000	Being Non-Executive Independent Directors, only sitting fees was paid and thus ratio is not given.		
Mayur Jitendra Thakkar	Non-Executive and Independent Director	60,000			
Ruhini Kumar Chakraborty	Non-Executive and Independent Director	40,000			
Rajul Visaria Dhimant	Non-Executive and Independent Director	60,000			
Lal Singh Bhagrot	Executive Director (till June 30, 2023)	-	-	-	
Bharat Hemraj Gala	Managing Director (till October 19, 2023)	12,00,000	7.45 times	No Increase	
Rahul Ramesh Shah	CFO (till November 22,	5,75,167	3.57 times	Not Applicable	

2023) w.e.f. July 11. 2023 & resigne w.e.f. Novembe 22, 2023. CFO (till July 01, 2023) 1,41,291 0.88 times Manisha Ravindra No Increase Dedhia Rahul Devshi Shah CEO (till July 05, 2023) 90.000 0.56 times No Increase 0.97 times Ms. Devyani Ex-Company Secretary 1,55,612 Not Applicable

Maheshwari and Compliance Officer The necessary corrections have been made therein and therefore, this addendum cum corrigendum shall form part of the Integral Annual Report and should be read in conjunction therewith

All the other contents of the Integrated Annual Report shall remain unchanged Kindly note that the company has electronically sent said addendum cum corrigendum along with revised Annua Report for the FY 2023-24 on Thursday, September 04, 2024, to all the members who have registered their e-ma addresses with the Company/Depositories/Depository Participant as on August 30, 2024. his addendum cum corrigendum along with revised Annual Report is available on the company's website a

https://www.kshitijpolyline.com/. We further wish to inform you that the said corrections have no impact on the financial statements of the Compan or the year ended March 31, 2024. FOR KSHITIJ POLYLINE LIMITED

Mahendra Kumar Jair

DIN: 09765526

दि. २१.०९.२०२४ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्या समभ प्रमाणात असेल

व्यक्ती परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान मतदान करण्यास पात्र असेल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासव नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

एजीएमदरम्यान मत देऊ शकतो.

सचनेत दिलेला आहे. . –मेल पत्ते नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक : कृपया अवाश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअ प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पृढील व मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील कंपनी/आरटीए यांच्या ई-मेल

यान एन्टरप्रायझेस लिमिटेड करित

डीआयएन : ०१७१४४३

PUBLIC NOTICE

बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

दिनांकः १०/०९/२०२४

Notice is hereby given that my client Mr. Ganesh Karbhari Gatkal is owner of Commercial Shop No. , adm. 48.14 Sq. mtrs., i.e. 518.18 sq. ft. RERA rpet Area. (i.e. 499.20 sq. ft. i.e. 46.38 sq. meters Carpet Area, (i.e. 499.20 sq. ft. i.e. 46.38 sq. meters usable Carpet Area), on the Ground floor, in the society known as "Jivdaya Co-operative Housing Society Limited", situated at Jivdaya Lane of Village Kirol, Taluka Kurla & District Mumbai Suburban bearing Survey No. 40, Hissa No. 4(Part) & City Survey Nos. 1763 and 1764.

My client has lost/winsplaced following Original Adreements pertaining to commercial Shop No. 1

eements pertaining to commercial Shop No. Original Agreement executed between Gotilal & Devilal Jain AND M. J Jain

 Original Agreement executed between Gotilal &
 Jain AND Kasturben D shah 3. Original Agreement executed between Kasturbe Shah AND Trade Links

 Original Agreement executed be Links AND Gul B Lilani HUF All persons having any claim, right, interest bjection of whatsoever nature in respect ection of whatsoever nature in respect of ovementioned Original Agreements pertaining to nmercial Shop No. 1 is hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address given below with supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, failing which, it will be assumed that there are no claims or objections in respect of the said commercial Shop No. 1 and same shall be considered as waived.

> Advocate (High Court)
> Office No. 402, 4th floor, Vaishali Shopping Centre, Beside Natraj Market, S. V. Road, Malad (West) Mumbai - 400 064